

तानुक s. स्त्रीतानुकोरोग.  
 तापसायनि m. patron. PAT. a. a. O. 4, 51, a. 57, b.  
 तापहर 2) lies हरिद्रासंयुक्ते und °किङ्कनि BHĀVAPR. 5.  
 तारतम्य vgl. oben तारतमत्.  
 तार्पाकर्णीपुत्र m. für °कर्पापुत्र PAT. a. a. O. 6, 14, b.  
 तालक 2) a) Händegeklatsch Spr. (II) 5163.  
 तालिक 1) PANĀT. II, 137 ist तालिका zu lesen; vgl. Spr. (II) 5163.  
 तालीपत्र VARĀH. BRH. S. 27, 3.  
 तिग्मरूचि m. die Sonne Spr. (II) 7527.  
 तितिल m. Fledermaus VJUP. 118.  
 तित्तिडीक PAT. a. a. O. 4, 88, a.  
 तित्तिराङ्ग n. eine Art Stahl (KDr. u. वज्र.  
 तिमिरारिपु m. Eule (Feind der Sonne) Spr. (II) 8940.  
 तिमिष vgl. राज°.  
 तिरस् 2) c) a) β) कर्षा तिरस्कुर्वते übertrifft, stellt in Schatten Spr. (II) 4001.  
 तिरस्कुर्व्य lies durch die Wand gehend.  
 तिरस्क्रिया Spr. (II) 3221.  
 तिरोऽङ्ग्य, so in den Nachträgen zu lesen.  
 तिल 1) Sesamkörner nehmen leicht Gerüche an Spr. (II) 7242.  
 तिलक 1) nach ELLIOT Clerodendron phlomidoides. RĪGĀN. 10, 42.  
 तिलकवती f. VĀMANA 5, 2, 75.  
 तिलपर्णिका auch eine best. Gemüsepflanze KARAKA 1, 27.  
 तीक्ष्णपङ्क (Nachträge), lies spitzhörig.  
 तीर्थकाक Z. 2 lies so v. a. unbeständig und vgl. PAT. a. a. O. 2, 334, a.  
 तीर्थकत् ein Arhant bei den Ġaina HEM. JOGAÇ. 3, 137.  
 तीर्थसेवा f. Besuch der heiligen Badeplätze Spr. (II) 2754. 3286. bei den Ġaina wohl Verehrung der geheiligten Personen HEM. JOGAÇ. 2, 16.  
 तीव्रमद adj. stark berauschend KARAKA 1, 27.  
 2. तु 2) च — न तु obgleich — dennoch nicht Spr. (II) 1672.  
 तुङ्ग 1) तुङ्गात्मन् und तुङ्गतर hochstehend und höher von Personen Spr. (II) 2580. — 2) a) vgl. auch oben कश्यप°.  
 तुङ्गिन् 1) PANĀT. II, 149 zu streichen; vgl. Spr. (II) 1860.  
 तुङ्गिमन् (von तुङ्ग) m. Höhe, hoher Stand Spr. (II) 1860.  
 1. तुद् mit वि ein musikalisches Instrument spielen; vgl. unten u. 1. नुद् mit वि 3).  
 तुला 1) Sp. 368, Z. 6 lies समकता तुल्यतः st. समकताम्. — Am Ende भारतुला zu streichen.  
 तुलाकिश vgl. KERN in seiner Uebersetzung von VARĀH. BRH. S. 128, N. 2.  
 तुलागुड MBH. 3, 1718. °गुडाः भाएउगोलकाः भाएउानि तु नालबन्धूख इत्यादि श्लेषभाषया प्रसिद्धानि श्रमेयौषधबलेन पाषाणगोलकादिनित्येषानि NILAK. कुला गुडाः st. dessen INDR. 1, 5.  
 तुल्यजातीय adj. gleichartig, ähnlich PAT. a. a. O. 1, 64, a. 6, 29, b.  
 तुविषणाम्, so zu lesen st. तुविषणाम्.  
 तुवीरवत्, lies °वम् = तुवीरव und vgl. स्वत्वम्.  
 तुङ्गएउ HARIV. 201 (तुङ्गएउ die neuere Ausg.). 14291.  
 तूवरक, so edd. Bomb. st. तूवरक.  
 तूरा = तरया (NILAK.) MBH. 2, 2425 nach der Lesart der ed. Bomb.

तूल 7) a) = तूलिका eine mit Baumwolle gestopfte Matratze Spr. (II) 2614.  
 तूलनाला f. = °नालिका Spinnrocken MĀD. n. 124.  
 तूवरक, तूवरक ed. Bomb.  
 तूष्णीगङ्ग n. N. pr. eines Tirtha PAT. a. a. O. 2, 366, b.  
 तृण 1) वैरिणो ऽपि हि मुच्यते प्राणान्ते तृणभक्षणात् Spr. (II) 6294.  
 तृणपूलिक Bez. einer best. menschlichen Missgeburt KARAKA 4, 4.  
 तृणविन्दु und °वीज्ञ, richtiger °विन्दु und °वीज्ञ.  
 तृणसिंह P. 6, 2, 72, Schol.  
 तृणाद adj. Gras fressend Spr. (II) 5931.  
 तृष्टवन्दन, lies rauhen Ausschlag habend, schübig und vgl. 2. वन्दन.  
 तेजस्विन् 1) scharf (glänzend) von einem Schwerte Spr. (II) 3398.  
 तेजोऽभिभवन m. N. pr. eines Dorfes (Comm.) R. ed. Bomb. 2, 68, 17.  
 योधिवन SCHL.  
 तेमिष vgl. राज° und तिमिष.  
 तेरुण m. Balsamine, Impatiens balsamina RĪGĀN. 4, 129.  
 तैत्तिडीक (vgl. तैत्तिडीक) PAT. a. a. O. 4, 88, a.  
 तोक n. = अत्य Nachkomme: शकटस्य तोकम् = शाकटायन PAT. a. a. O. 3, 85, b. Am Ende „und स्तोकि“ zu streichen.  
 तोयवेला zu streichen, da mit der neueren Ausg. तोय वेला zu lesen ist.  
 तोयालय m. eine best. Constellation, = समुद्र VARĀH. BRH. 12, 7.  
 तोलन 2) गुञ्जया सक् तोलनम् Spr. (II) 2469.  
 तोषक adj. erfreuend in सुर°.  
 त्यक्तव्य, त्यक्तव्यो नैवात्मा man darf nicht an sich selbst verzweifeln Spr. (II) 5283.  
 त्रस, त्रसानो स्थावराणां च HEM. JOGAÇ. 1, 20.  
 त्रामन्, Z. 2 lies 5, 46, 6.  
 त्रिपत्तक m. Butea frondosa H. an. 4, 188.  
 1. त्रिपुग vgl. u. पुग 4).  
 त्रिवर्ग HEM. JOGAÇ. 4, 12.  
 त्रिविष्टय und °क s. u. स्तम् mit वि partic. 2) a).  
 त्रिशाण, lies wiegend st. werth.  
 त्रिप्रूलाय (von 1. त्रिप्रूल), °यते dem Dreisack Çiva's gleichen VENT. 6, 1.  
 त्रिमुपर्षा ĀPAST. 2, 17, 22.  
 त्रीरावतीक adj. drei Irāvati (Flüsse dieses Namens) besitzend: देश PAT. a. a. O. 1, 262, b.  
 त्रुटि (Nachträge) 2) Ind. St. 8, 436 gehört zu 1); vgl. noch LALIT. ed. Calc. 169, 2 v. u. HIOUEN-THSANG 1, 60 (hier fälschlich सुति).  
 त्रैलिन्द adj. von अलिन्द, पूर्व° PAT. a. a. O. 7, 111, a.  
 त्रैरात्रिक adj. dreitägig ebend. 7, 113, a.  
 त्रैशब्द्य (von त्रि-शब्द) n. drei Wortformen, — Ausdrucksweisen ebend. 1, 296, b. 3, 38, b.  
 त्रैसमिक adj. dreijährig ebend. 7, 113, a.  
 त्रैरायण P. 5, 1, 130, Schol. — Vgl. देहायन.  
 त्र्यङ्ग adj. dreigliedrig (Heer) und n. ein dreigliedriges Heer d. i. Wa-gen, Reiterei und Fußvolk MBH. 8, 2526 nach der Lesart der ed. Bomb. Dasselbe Wort ist herzustellen 9, 1388 (द्व्यङ्ग ed. Calc., व्यङ्ग ed. Bomb.).  
 अलिन्द N. pr. eines Dorfes: पूर्व° PAT. a. a. O. 7, 111, a.